

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी ४११०१८
मा. फ प्रभाग समिती
विशेष सभा
सभावृत्तांत

दिनांक - ०९/०८/२०१७

वेळ : दु २.४५

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. फ प्रभाग समितीची मा. सभापती निवडीची विशेषसभा बुधवार दिनांक ०९/०८/२०१७ रोजी दु २.४५ वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारती मधील महापौर मधुकर रामचंद्र पवळे सभागृहात, मा. विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांचे मार्फत नेमणूक केलेले पीठासीन अधिकारी मा. शेखर गायकवाड (भा.प्र.से) मा. संचालक संचालनालय, भुजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा, भुजल भवन, कृषी महाविद्यालयाजवळ वाकडेवाडी, शिवाजीनगर, पुणे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करणेत आली होती. सदर सभेस खालील सन्मा. सदस्य उपस्थित होते.

१. मा.स्वीनल कपिल म्हेत्रे
२. मा.साधना अंकुश मळेकर
३. मा.अश्विनी भिमा बोबडे
४. मा.संजय बबन नेवाळे
५. मा.एकनाथ रावसाहेब पवार
६. मा.संगीता (नानी) प्रभाकर ताम्हाणे
७. मा.उत्तम प्रकाश केंदळे
८. मा.पवळे सुमनताई मधुकर

याशिवाय श्री. मनोज लोणकर, प्र. क्षेत्रीय अधिकारी, श्रीमती प्रभावती गाडेकर, कार्यालयीन अधीक्षक फ प्रभाग समिती कार्यालय, हे उपस्थित होते.

पीठासीन अधिकारी

सन्मा. सदस्य, क्षेत्रीय अधिकारी, उपस्थित सर्व अधिकारी यांचे स्वागत करतो. आजच्या सभेत प्रभाग समितीचे सभापती पदावर नेमणूक करणेचा विषय आहे. यासाठी विभागीय आयुक्त यांनी सभेचा पीठासीन अधिकारी म्हणून माझी या ठिकाणी नेमणूक केलेली आहे. फ प्रभाग समितीच्या सभापती पदाची निवडणूक मुक्त व निर्भयपणे पार पाडण्यासाठी कामकाजाची लेखी नोंद घेणेबरोबरच त्या कामकाजाची व्हिडीओ चित्रणाद्वारे देखील नोंद घेण्याची व्यवस्था ठेवणेत आलेली आहे.

सचिव यांनी कामकाज सुरु करावे अशी सुचना करतो.

प्रशासन अधिकारी तथा सचिव
(सभाशाखा)

मा. फ प्रभाग समितीचे सभापती पदावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २९ अ (४) नुसार नेमणूक करणेकामी एकूण १ (एक) नामनिर्देशन पत्र मुदतीत दाखल झालेले आहे. त्यामधील उमेदवार त्यांचे सुचक व अनुमोदक यांची नावे पुढीलप्रमाणे

अ क्र	उमेदवाराचे नाव	सुचकाचे नाव	अनुमोदकाचे नाव
१	मा. साधना अंकुश मळेकर	मा.संजय बबन नेवाळे	मा.कुंदन अंबादास गायकवाड

(प्रशासन अधिकारी तथा सचिव, सभाशाखा यांनी त्यांना प्राप्त झालेले एकूण १ (एक) नामनिर्देशन पत्र मा. पीठासीन अधिकारी यांचेकडे सुपुर्त केले. मा. पीठासीन अधिकारी यांनी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली.)

मा.पीठासीन अधिकारी

मा. फ प्रभाग समिती सभापती पदासाठी मुदतीत प्राप्त एका उमेदवाराचे १ (एक) नामनिर्देशन पत्राची छाननी करणेत आली असून त्यामध्ये मा. फ प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक लढविणा-या मा. साधना अंकुश मळेकर ह्या एकच रितसर वैधपणे नामनिर्देशित उमेदवार आहेत.

मा. फ प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक लढविणा-या मा.साधना अंकुश मळेकर ह्या एकच रितसर वैधपणे नामनिर्देशित उमेदवार असल्यामुळे, मुंबई प्रांतिक महानगरपालिका (स्थायी समिती, परिवहन समिती, प्रभाग समिती आणि इतर समित्यांच्या सभापती, यांची निवडणूक घेणे), नियम २००७ मधील कलम ६ नुसार मा. साधना अंकुश मळेकर यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे फ प्रभाग समिती सभापती पदावर रितसर वैधरित्या बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात येत आहे.

सही/-

शेखर गायकवाड (भा.प्र.से)

पीठासीन अधिकारी तथा

संचालक, संचालनालय, भुजल सर्व्हेक्षण आणि
विकास यंत्रणा, भुजल भवन, शिवाजीनगर, पुणे

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८
मा.फ प्रभाग समिती
विशेष सभा

ठराव क्रमांक - १

दिनांक - ०९/०८/२०१७

विषय क्रमांक - १

विभाग - प्रशासन

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. फ प्रभाग समिती सभापती पदाकरीता मा.साधना अंकुश मळेकर या उमेदवाराने एकूण १ (एक) नामनिर्देशनपत्र मुदतीत दाखल केले असून सदर नामनिर्देशनपत्र वैध ठरलेले आहे. फ प्रभाग समिती सभापती पदाकरीता मा. साधना अंकुश मळेकर ह्या एकच उमेदवार असल्याने त्यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे फ प्रभाग समिती सभापती म्हणून रितसर वैधरित्या निवड झाली असल्याचे जाहीर करणेत येत आहे.

सही/-

शेखर गायकवाड (भा.प्र.से)

पीठासीन अधिकारी तथा

संचालक, संचालनालय, भुजल सर्व्हेक्षण आणि
विकास यंत्रणा, भुजल भवन, शिवाजीनगर, पुणे

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

फ क्षेत्रीय कार्यालय, निगडी ४४

क्रमांक : फक्षेका/१/कावि/६७७/२०१७

दिनांक : ०९/०८/२०१७

सही/-

प्रशासन अधिकारी

तथा सचिव सभा शाखा

फ प्रभाग समिती

प्रत - सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे
पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८
फ प्रभाग समिती सभापती निवडणूक २०१७

फ प्रभाग समिती सभापती पदाकरीता वैधपणे नामनिर्देशित केलेल्या सर्व उमेदवारांची नांवे

अ.क्र.	उमेदवाराचे नांव
१	मा. साधना अंकुश मळेकर

दिनांक - ०९/०८/२०१७

सही/-

शेखर गायकवाड (भा.प्र.से)

पीठासीन अधिकारी तथा

संचालक, संचालनालय, भुजल सर्व्हेक्षण आणि
विकास यंत्रणा, भुजल भवन, शिवाजीनगर, पुणे